

Wälde umherstreifend VARĀH. Brh. 18, 7.

वनापग Fluss: महाएवं समासाद्य वनापगशतं यथा R. 7, 19, 16. वनं जले तत्पूर्णनदीशतम् श्रोषा क्रस्वः (आपग st. आपगा).

वनाक्षिनी (1. वन + श्र॑) f. eine im Wasser lebende *Lotusfblanze* KATHĀS. 21, 14.

वनामल m. *Carissa Carandas Lin.* (कृज्ञपाकफल) ÇABDAM. im ÇKDr. वनाम्बिका f. N. pr. der Schutzgottheit im Geschlecht Daksha's Verz. d. Oxf. H. 19, a, 5.

वनाम (1. वन + श्रा॒म) m. eine best. Pflanze, = कोशाम् RĀGĀN. im ÇKDr.

वनायु m. 1) pl. N. pr. eines Volkes MBh. 6, 363 nach der Lesart der ed. Bomb. (वातायन ed. Calc.), sg. N. pr. des von ihm bewohnten Gebietes ÇABDAR. im ÇKDr. °ज्ञाः (ल्याः) *Pferde aus Vanāju* H. 1235. HALĀJ. 2, 284. MBh. 8, 200. R. 1, 6, 21. °देष्याः RAGH. 5, 73. — 2) N. pr. eines Sohnes des Purūravas MBh. 1, 3149. HARIV. 1373. VP. 398, N. 1. — 3) N. pr. eines Dānava MBh. 1, 2538. — Vgl. वानायु.

वनारिष्टा f. wilde Gelbwurz (वनकृतिना) RĀGĀN. im ÇKDr.

वनार्चिका m. Kranzwinder (*Verehrer des Waldes*) GĀTĀDA. im ÇKDr.

वनार्दिका f. wilder Ingwer RĀGĀN. im ÇKDr. वनार्दिका n. die Knolle; s. u. महार्दिका.

वनालक्ता n. Röthel, rubrica (wilder Lack) TRIK. 2, 3, 6.

वनालय m. der Wald als Behausung: °ज्ञोविन् in Wäldern hausend HARIV. 3818.

वनालिका f. *Heliotropium indicum* HĀR. 98.

वनाली (1. वन + श्रा॒म) f. = वनराजि KĀNDOM. 63.

वनाश्रम m. das dritte Lebensstadium eines Brahmanen, der Aufenthalt im Walde HARIV. 2538 nach der Lesart der neueren Ausg. (वन्याश्रम ed. Calc.).

वनाश्रमिन् m. = वानप्रस्थ Anachoret, ein Brahmane im dritten Lebensstadium BHĀG. P. 11, 18, 7.

वनाश्रय 1) adj. im Walde lebend, m. Waldbewohner R. GOR. 2, 28, 22. MĀRK. P. 109, 31, 37, 43, 115, 11. — 2) m. Rabe H. 1323. HALĀJ. 2, 91.

वनाद्विर m. Eber TRIK. 2, 5, 5.

वनि॑ (von 1. वन) UNĀDIS. 4, 139. 1) f. das Heischen, Verlangen, Wunsch AV. 5, 7, 2. 3. मा वनि॑ मा वायं नो वीत्सी॑: 6. प॒ ऐनो॑ व॒निमायत्ति॑ welche um sie bittend kommen 12, 4, 11. — 2) nom. ag. am Ende eines comp. P. 3, 2, 27. — 3) m. Feuer UGGVAL. — Vgl. श्रादित्य॑, उपमाति॑, मृग॑, तत्र॑, धान्य॑, धारा॑, ब्रह्म॑, रायस्पोष॑, वसु॑, वृष्ट॑, विश्व॑, शत॑, मुप्रजा॑.

वनिका (von 1. वन) f. Wäldechen; nur in der Verbindung श्रोका॑ MBh. 1, 3398. 3, 16168. R. 1, 1, 71. R. GOR. 1, 4, 91. 3, 62, 32. 6, 7, 9, 22, 19, 23, 40. BHĀG. P. 9, 10, 30. °वनिक n. R. 6, 112, 53.

वनिकावास m. N. pr. eines Dorfes RĀGĀ-TĀR. 8, 1879.

वनित (von 1. वन) 1) adj. geliebt, erwünscht, verlangt; = प्रार्थित (प्रार्थित) und सेवित H. an. 3, 292. MED. t. 130. — 2) f. श्रा a) Geliebte, Gattin; Mädchen, Frauenzimmer AK. 2, 6, 1, 2. 3, 4, 14, 76. H. 803. H. an. MED. HALĀJ. 2, 327. MBh. 7, 2226. 12, 13217. HARIV. 4094. R. 2, 94, 24, 26 (103, 25 GOR.). R. GOR. 2, 104, 15. 4, 38, 32. MRĒKH. 44, 11. MEGH. 8, 33. 63. RAGH. 2, 19. 9, 37. 11, 17. 14, 51. KUMĀRAS. 1, 10. RT. 3, 15, 4,

13. VIKR. 44. 84. MĀLAV. 35. ÇIÇ. 9, 34. SPR. 142. 1610. 2087. 2671. 3320, v. I. 5327. VARĀH. Brh. S. 24, 32. 46, 13. 50, 9. 54, 98. 68, 12. 87, 26. व॒नितादृत Brh. 18, 4. KATHĀS. 26, 272. 37, 235. RĀGĀ-TĀR. 1, 375. BHĀG. P. 4, 29, 54. 5, 1, 38. 2, 2. MĀRK. P. 17, 23. 31, 115. DHŪDATAS. 76, 6. VERZ. d. OXF. H. 218, b, 19. INSCHR. IN JOURN. OF THE AM. OR. S. 6, 306, CL. 22. व॒नितासु॑ देष्टा॑ Webfeind MBH. 5, 1639. °द्विष्॑ dass. 1719. VARĀH. Brh. 18, 4. Weibchen (eines Thiers): रथाङ्गनाम॑ KIR. 6, 8. — b) ein best. Metrum: 4 Mal — — — Colebr. MISC. ESS. II, 159 (I, 3). — Vgl. त्रिदृशविनिता, नाक॑ (KIR. 5, 27).

वैनितर् (wie eben) nom. ag. Inhaber, Besitzer: (श्रमिः) दाता॑ यो॑ वैनिता॑ मध्यम् RV. 3, 13, 3. — Vgl. वत्तर्.

वनितामुख m. pl. N. pr. eines Volkes (Frauengesichter habend) MĀRK. P. 58, 30.

वनितास n. N. pr. eines Geschlechts Verz. d. Oxf. H. 133, a, No. 254.

1. वैनिन् (von 1. वन्) adj. 1) heischend, verlangend: वैनिनो॑ वृत्त॑ वैर्यम् RV. 4, 139, 10. इन्द्रं॑ समीके॑ वैनिनो॑ कृवामहे॑ 8, 3, 5. — 2) mittheilend, spendend: die Marut RV. 4, 64, 12. der Wagen der Aśvin 119, 1. Fraglich bleibt 4, 180, 3.

2. वैनिन् (von 1. वन्) 1) m. Baum RV. 4, 39, 3. 58, 4. 94, 10. तेष्ट॑वृत्त॑ वैनिनो॑ नि॑ वैश्यसि॑ 130, 4. 140, 2. 6, 8, 5. यि॑ यैति॑ वैनिनो॑ न वयाः 13, 1. श्रोषधीश॑ वैनिनश्च 7, 4, 5. 34, 25. 35, 5. विष्विव॑ यैति॑ वैनिनो॑ न शाश्वा॑: 43, 1. 10, 91, 6. अवैर्ययो॑ वैनिनः 138, 2. उपर्युक्तान्वैनिनश्चकर्य॑ du hast Bäume entwurzelt 73, 8. In dieser Stelle und 4, 130, 4 würde übrigens die Bedeutung Wolke, im Anschluss an वन् 1) d), noch passender sein. Baum d. h. Pflanze im ausgezeichneten Sinne, der Soma: श्रमि॑ युमानि॑ वैनिन् इन्द्रं॑ सच्च॑ श्रविता॑। पीवी॑ सोमस्य॑ वावृद्धे॑ 3, 40, 7. — 2) adj. im Walde wohnend, m. ein Brahmane im dritten Lebensstadium: ब्रह्मर्चय॑ समाप्त्य॑ गृही॑ भवेत्॑ गृही॑ भूत्वा॑ वनी॑ भवेत्॑ वनी॑ भूत्वा॑ प्रव्रजेत्॑ ग्राला॑ bei KULL. zu M. 6, 38. गृह्यमय॑ श्रद्धस्तपोत्र॑ लिपवामय॑ यजते॑ वनी॑ वर्यासु॑ श्यामाकृपात्कल्पे॑ उन्है॑ पुरातनैर्वा॑ HĀRITA im CRADDHAĀINTĀMĀNI nach ÇKDr.

वैनिन् (von 1. वन) n. Baum oder Wald: श्राप॑ श्रोषधीर्वैनिनानि॑ RV. 10, 66, 9.

वैनिल (wie eben) adj. gāpa काशादि zu P. 4, 2, 80.

वैनिष्ट॑ (von 1. वन् mit dem suff. des superl.) adj. 1) am meisten ausrichtend, — erlangend: हृत् RV. 7, 10, 2. — 2) am meisten mittheilend: वै॑ वसु॑ देव्य॑ते॑ वैनिष्ट॑: RV. 7, 18, 1. — Vgl. वैनीयंस्.

वैनिष्ट॑ m. Mastdarm (स्थूलात्म) oder nach Andern ein in der Nähe des Netzes liegender Körpertheil (उलूकपत्तिसृशो मांसविशेषः TBA. COMM. 2, 672, 18) RV. 10, 163, 3. AV. 9, 7, 12. 10, 9, 17. 20, 131, 12. VS. 19, 87. 23, 7. 39, 8. AIT. BR. 2, 7. ÇAT. BR. 3, 8, 2, 25. 12, 9, 1, 3. KĀTJ. ÇA. 1, 8, 21. 6, 7, 10. 9, 4. ÇĀNKA. ÇA. 5, 17, 9.

वैनिष्ट॑ UNĀDIS. 4, 2 fehlerhaft für वैनिष्ट॑; = श्रपान UGGVAL.

वनीक = वनीपक् SIBAS. zu AK. nach ÇKDr.

वनीपक = वनीयक H. 387, v. I. HALĀJ. 2, 204 (v. I. वनीयक). GADJA-BĀM. bei UGGVAL. zu UNĀDIS. 4, 139.

वनीय॑ denom. von वनि॑, °यति॑ betteln, bitten UGGVAL. zu UNĀDIS. 4, 139.

वैनीयंस् (von 1. वन् mit dem suff. des compar.) adj. 1) mehr erlan-